

dra RV. 1, 43, 4. 8, 29, 5. AV. 2, 27, 6.

जलाष्वक् (जल + मत्) adj. ved. nom. °षाद् Sch. zu P. 3, 2, 63. 6, 3, 137. 8, 3, 56. acc. °षाकूम् gāna सुषामादि zu P. 8, 3, 98. KAIS. zu P. 8, 3, 110. °साकूम् Sch. zu P. 8, 3, 56.

जलाष्वीला (जल + अष्वीला) f. Teich HIR. 42. °ला ÇKD. und WILS. nach ders. Aut.

जलासार् = जलाष्वक् P. 3, 2, 63, Sch.

जलासुका f. angeblich = जलायुका Blutegel LOIS. zu AK. 1, 2, 8, 22.

जलाकृष्ण (जल + आकृष्ण) n. Lotus, *Nelumbium Rāgān.* im ÇKD. — Vgl. जलं उ. s. w.

जलिका f. = जलूका Blutegel BHAR. zu AK. 1, 2, 8, 22. ÇKD.

जलुका f. dass. ÇABDA. im ÇKD.

जलूका f. dass. H. 1204. VJUTP. 117. — Vgl. कर्पा०, तृण०.

जलेचर (जले, loc. von जल, + चर) adj. f. इम Wasser lebend: पतिन् MBH. 3, 17322. R. 4, 50, 18. m. Wasserthier MBH. 1, 7849. 3, 698. R. 4, 51, 39. °चरी MBH. 1, 7832. Am Ende eines adj. comp. f. शा R. 3, 88, 88. जलेकृष्णा f. eine Art *Heliotropium* (s. हृस्तश्रुपाडा) ÇABDA. im ÇKD. जलेजात (जले, loc. von जल, + जात) n. Lotus, *Nelumbium* ÇABDA. im ÇKD.

जलेन्द्र (जल + इन्द्र) m. 1) Meer, Ocean. — 2) der Gott des Wassers, Varuṇa H. an. 3, 557. MED. r. 159. — 3) N. pr. eines Gīna (पूर्वयत्त, जन्मल) TAIIK. 1, 1, 20. H. an. MED.

जलेन्धन (जल + इन्द्रन) m. das unterseeische Feuer (s. ब्राह्मवायि) BHŪRIPĀ. im ÇKD.

जलेभ (जल + श्व) m. Wasserelephant: प्रस्फुरतिमिग्लेपित्यसगः (म-होदिः) VARĀH. BRH. S. 12, 4. — Vgl. जलदृस्त्वन्.

जलेषु (von जल) m. N. pr. eines Sohnes des Raudrācva MBH. 1, 3700. HARIV. 1660. VP. 447. BHĀG. P. 9, 20, 4. Die Namen der übrigen Söhne gehen gleichfalls auf एषु aus.

जलेन्द्र (जले, loc. von जल, + इन्द्र) 1) m. N. pr. eines Königs von Orissa WASSILJEW 32. — 2) f. शा N. eines Strauchs (कुटुम्बिनी) RĀGĀN. im ÇKD.

जलेला f. N. pr. einer der Mütter im Gefolge von Skanda MBH. 9, 2634. Oder sind in dem Worte 2 Namen zu suchen: जला und इला?

जलेवाह् (जले, loc. von जल, + वाह्) m. Taucher: जलेवाहानयाहृप बद्धस्तत्र न्ययोऽपत्। तत्कवा परमं पत्नमापुराभरणं न तत्॥ PĀTĀLAKH. im PĀDMA-P. ÇKD.

जलेश (जल + ईश) m. 1) Meer, Ocean BHĀG. P. 8, 7, 26. — 2) der Gott des Wassers, Varuṇa HARIV. 13890. sg. BHĀG. P. 3, 18, 1.

जलेश्वर (जले, loc. von जल, + श्वर) 1) adj. im Wasser ruhend, im Wasser sich aufhaltend SUÇA. 1, 200, 4. कूर्मा इप्तर्वलेश्वरः: MBH. 1, 1365. BEIW. und Bein. VISHNU'S H. 214, Sch. HARIV. 14348. सप्तार्थाव० desgl. RAGH. 10, 22. — 2) m. Fisch TAIIK. 1, 2, 15.

जलेश्वर (जल + ईश्वर) m. 1) Meer, Ocean ÇKD. WILS. — 2) der Gott des Wassers, Bein. Varuṇa's MBH. 1, 8175. sg. 2, 359. 3, 1669. 1692. 9, 2738. RAGH. 9, 24. — 3) N. pr. eines Heiligthums (जलेश्वर v. l.) MATSJA. P. in Verz. d. Oxf. H. 42, a.

जलोक्त 1) m. N. pr. eines Königs von Kāqmira RĀGĀ-TAB. 1, 108.

III. Theil.

LIA. II, 273. fgg. 344. fg. — 2) f. शा = जलोका Blutegel BHAR. zu

AK. 1, 2, 8, 10. ÇKD. H. 1204, v. l.

जलोकिका f. = जलोका Blutegel WILS.

जलोच्छास (जल + उच्छास) m. Abzugsgruben AK. 1, 2, 8, 10. H. 1088.

जलोदर (जल + उदर) n. Wasserbauch, Wassersucht MBH. 3, 14664. 12, 11268. VARĀH. BRH. 24 (23), 4. Verz. d. B. H. No. 968. — Vgl. उदर 3.

जलोदत्तगति (जल - उदत + गति) f. N. eines Metrums (4 Mal ----, ----, ----) COLEBR. Misc. Ess. II, 160 (VII, 7).

जलोन्नाद (जल + उन्नाद) m. N. pr. eines Wesens im Gefolge von Civa VJĀPY zu H. 210.

जलोद्वाव (जल + उद्वाव) 1) adj. aus dem Wasser hervorgegangen, entstanden: शङ्ख ARÓ. 8, 24. SUÇA. 2, 342, 1. गएउकोम् — सर्वतीर्थजलोद्वावम् (सर्वतीर्थजल + उद्वाव) MBH. 3, 8091. — 2) m. a) Ursprung der Gewässer, Bez. einer Gegend: लिमवतः पार्श्वं समभ्येत्य जलोद्वावम् MBH. 2, 1078. — b) Wasserthier VARĀH. LAGHUGĀT. 9, 15. — c) N. pr. eines von Kaçjapa erlegten Wasserdämons RĀGĀ-TAB. 1, 27. — 2) f. शा a) N. einer Pflanze, = लघुब्राह्मी RĀGĀN. im ÇKD. — b) Benzoeharz RATNAM. 82.

जलोद्वूत (जल + उद्वूत) 1) adj. aus dem Wasser —, im Wasser entstanden. — 2) f. शा N. einer Staude (गुणडाला) RĀGĀN. im ÇKD.

जलोर्गी (जल + उर्गी) f. Blutegel SĀVAS. zu AK. 1, 2, 8, 22. ÇKD.

जलोक 1) m. = जलोकस् Blutegel SUÇA. 1, 112, 6. — 2) f. dass. AK. 1, 2, 8, 22. TAIIK. 1, 2, 25. H. 1204. HIR. 263. MBH. 12, 8306. SUÇA. 1, 39, 14, 17, 40, 2, 263, 1.

जलोकस् (जल + ओकस्) 1) adj. subst. m. im Wasser wohnend, Wasserbewohner, Wasserthier: जलोकसां स स्त्रानां बूब्र प्रियर्थनः: MBH. 13, 2650. vom Kākravāka HANIV. 1218. जलोकसां जल पद्महृतो इदं-त्यप्यायिः: BHĀG. P. 4, 18, 25. जलस्थलनभीकासः: 2, 10, 40. — 2) m. N. pr. eines Könige von Kāqmira RĀGĀ-TAB. 2, 9. — 3) f. Blutegel AK. 1, 2, 8, 22. H. 1203. SUÇA. 1, 28, 10, 39, 16, 40, 9, 42, 21, 259, 7, 2, 111, 19. Angeblich nur im pl. gebräuchlich.

जलोकस m. f. n. = जलोकस् Blutegel RĀGĀM. zu AK. ÇKD.

जलगुल् intens. zu 2. गुल्: नि जलगुलीति v. l. der TS. 7, 4, 19, 8 zu नि गलगुलीति der VS. 23, 22.

जल्य, जल्यति (ep. auch med.) DAUTUP. 11, 4. अनुत्पत्तिरे, अभिर० 1) halb-verständlich reden, murren: स व्याधा जल्यत्पञ्चुलतेऽन्ते समया च्यार् ÇAT. BA. 11, 5, 1, 4. reden, sprechen: प्रमादादिव जल्यथ MBH. 2, 839. जल्यत्पेव तदा लङ्का R. 5, 10, 3. रूपतो जल्यतो वा दत्तमासं प्रदश्यते SUÇA. 1, 128, 9. रूपते जल्यते वैरी एकपात्रे च भुज्ञते HARIV. 1173. क्वा क्वा मुष्ठे इस्मोति जल्यन PANĀT. 35, 10, 187, 11. BHĀG. P. 9, 10, 23. ÇUK. 40, 18, 43, 5. सकृ-जल्यत्पत्ति राजानः: सकृजल्यत्पत्ति साधवः: VET. 34, 10. सर्पत्सु तसुषु जल्यत्सु चापि जनसंतप्तो विनार्देष्टः: VARĀH. BRH. S. 45, 30, 73, 15. दंपत्यार्नीश जल्यतो: AMAR. 13. परस्परं जल्यतो PANĀT. 134, 20, 142, 4. जल्यति साध-मन्येन BHĀRT. 1, 31. एकान् — जल्यत्पत्तनल्पत्तरम् PANĀT. I, 132. घूयतां तावद्यन्तं मम जल्यतः: R. 3, 40, 1. तेषाम् — तानि वाक्यानि जल्यताम् MBH. 1, 5663. न च जल्यति दुर्वचः: 7, 6399. पर्याप्तया जल्यतो वद्या दूता न भूमजा PANĀT. III, 86. HIT. III, 63. जल्यते मधुरा वाचः: HARIV. 11882. म-घ्यापा: किं न जल्यति VET. 26, 20. सत्यमेतत् पृथ्वया जल्यतम् PANĀT. 27, 5.